

बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, २०१५ अंतर्गत बालकांसाठी संस्था चालविणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे सहायक अनुदान वितरीत करणेबाबत.

महाराष्ट्र शासन
महिला व बाल विकास विभाग
शासन निर्णय क्रमांक: बालगृ-२०२२/प्र.क्र.७४/का-०८
नवीन प्रशासन भवन, ३ रा मजला,
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.
दिनांक- ०७ जून, २०२२.

वाचा :-

१. शासन निर्णय क्र. बीजीटी-२०२२/प्र.क्र. २३/का-०४, दि.११/०४/२०२२
२. शासन निर्णय क्र. बीजीटी-२०२२/प्र.क्र. २३/का-०४, दि.०२/०५/२०२२
३. शासन निर्णय क्र. बीजीटी-२०२२/प्र.क्र. २३/का-०४, दि.२७/०५/२०२२
४. आयुक्त, महिला व बाल विकास यांचे पत्र क्र.मबाविआ/बावि/का-५/अनुदान/२०२२-२३/३२८३, दि.३०/०५/२०२२

शासन निर्णय :-

महिला व बाल विकास विभागांतर्गत बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, २०१५ अंतर्गत बालकांसाठी संस्था चालविणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे सन २०२१-२२ मधील ८० टक्के सहायक अनुदान मागणी क्र.एक्स ०१, २२३५, सामाजिक सुरक्षा व कल्याण, ०२, समाजकल्याण, १०२, बालकल्याण, ०२ स्वयंसेवी संस्थांना अनुदान, (०२)(०३) संगोपन व संरक्षणाची गरज असलेल्या मुलांसाठी संस्था चालविणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना सहायक अनुदान (अनिवार्य) (२२३५ ३०४१) या लेखाशिर्षांतर्गत ३१, सहायक अनुदाने (वेतनेत्तर) या बाबीखाली सन २०२२-२३ या वित्तीय वर्षासाठी अर्थसंकल्पीत असलेल्या तरतूदीतून वाचा क्र.१, २ व ३ वरील शासन निर्णयान्वये वितरीत करण्यात आलेला निधीमधून पुढीलप्रमाणे खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

(रुपये लक्ष)

प्रधान/लेखाशिर्ष/उद्दीष्ट/ संगणक सांकेतांक	अर्थसंकल्पीय अंदाज	वितरीत तरतूद	खर्च करण्यास मान्यता
१	२	३	४
मागणी क्र.एक्स ०१, २२३५, सामाजिक सुरक्षा व कल्याण, ०२, समाजकल्याण, १०२, बालकल्याण, ०२ स्वयंसेवी संस्थांना अनुदान (०२)(०३) संगोपन व संरक्षणाची गरज असलेल्या मुलांसाठी संस्था चालविणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना सहायक अनुदान (अनिवार्य) (२२३५ ३०४१) ३१, सहायक अनुदाने (वेतनेत्तर)	११८३.७४	२४८.५८	१७९.१६

२. उपरोक्त निधीतून स्वयंसेवी संस्थामार्फत चालविण्यात येणाऱ्या बालगृहांचे सन २०२१-२२ मधील ८० टक्के सहायक अनुदान परिशिष्ट "अ" मध्ये रकाना क्र.४ मध्ये नमूद केल्याप्रमाणे वितरीत करण्यात यावे.

३. सदर निधी शासन निर्णयाच्या दिनांकापासून पुढील सात दिवसांच्या आत संबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांना आयुक्तालय स्तरावरून वितरीत करण्यात यावा व संबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी आयुक्तालयाकडून निधी प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून पुढील सात दिवसांच्या आत संबंधित संस्थेस निश्चितपणे वितरीत करावा. उपरोक्तप्रमाणे विहित कालावधीमध्ये निधी वितरीत करण्याची जबाबदारी आयुक्त, महिला व बाल विकास व संबंधित जिल्हा महिला व बाल विकास यांची राहिल.

४. सदर शासन निर्णयान्वये वितरीत करण्यात आलेल्या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र विहित नमून्यात शासनास तात्काळ सादर करावे.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०२२०६०७११५५१४४६३० असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(डॉ.निलेश ज. पाटील)
कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.राज्यपाल यांचे सचिव, राजभवन, मुंबई
२. मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई
३. मा.अध्यक्ष/उपाध्यक्ष/ सदस्य, विधानसभा/ विधानपरिषद, विधानमंडळ, मुंबई
४. मा.विरोधी पक्षनेता, विधानसभा/ विधानपरिषद, महाराष्ट्र राज्य, मुंबई
५. मा.मंत्री/ राज्यमंत्री, महिला व बाल विकास यांची खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
६. सचिव, महिला व बाल विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
७. प्रधान सचिव (व्यय), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई
८. आयुक्त, महिला व बाल विकास आयुक्तालय, पुणे
९. महालेखापाल- महाराष्ट्र-१/२ (लेखा व अनुज्ञेयता), मुंबई / नागपूर
१०. महालेखापाल- महाराष्ट्र-१/२ (लेखा परिक्षा), मुंबई / नागपूर
११. सर्व उपसचिव, सर्व अवर सचिव, महिला व बाल विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
१२. उपायुक्त (बाल विकास), महिला व बाल विकास आयुक्तालय, पुणे
१३. कक्ष अधिकारी (अर्थसंकल्प), महिला व बाल विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांना सदर निधी बी.डी.एस. प्रणालीवर वितरीत करण्याच्या विनंतीसह अग्रेषित.
१४. सर्व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी.
१५. निवड नस्ती, का-०८.

परिशिष्ट "अ"

शासन निर्णय क्र. बालगृ-२०२२/प्र.क्र.७४/का-०८, दि.०७/०६/२०२२
२२३५ ३०४१ या लेखाशिर्षाखाली सन २०२१-२२ या वित्तीय वर्षाकरिता ८०% सहायक अनुदान
वितरीत करणात येणाऱ्या संस्थांची यादी

अ.क्र.	जिल्हा	संस्थेचे नाव	वितरीत करण्यात येत असलेले अनुदान
१	२	३	४
१	पुणे	इंडिया स्पान्सरशीप कमिटीचे आंतरभारती बालग्राम लोणावळा पुणे	६६८२५२
२		चचैस ऑफखाईस्ट बॉईर्ज होम तारा थिएटरजवळ बारामती जि पुणे	३५७२३०
५		सोशल अॅक्शन फॉर मॅन पॉवर फ्री अॅक्शन संचलित संपर्क बालग्राम भाजे भुशी डॅम, लोणावळा, पुणे	१९४४३८४
६		उद्योगधाम संचलित अनिकेत निकेतन बालगृह तळेगांव दाभाडे, पुणे	७६६६५६
७		सेट क्रिस्परनि होम संचलित बालगृह, एरंडवणा, कर्वेनगर, पुणे	१६८८८८०
१०		महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था संचलित कनिष्ठ व वरिष्ठ बालगृह कर्वेनगर पुणे	१८०२११२
११		इन्व्हेस्टमेंट इन मेन ट्रस्ट संचलित ज्ञानेश बालसदन फुलगाव ता हवेली जि पुणे	३७४२०८
		एकूण	७६०१७२२
१२	सांगली	वेलनकर अनाथ बालकाश्र एस.टी.स्टॅंड जवळ, राधाकृष्ण वसाहत शाहु उद्यान नजिक, सांगली, बालगृह क्र.१	६१४४००
१३		वेलनकर अनाथ बालकाश्र एस.टी.स्टॅंड जवळ, राधाकृष्ण वसाहत शाहु उद्यान नजिक, सांगली, बालगृह क्र.२	२६८८००
१४		भगिनी निवेदीता प्रतिष्ठाण संचलित, निवेदीता बालसदन, यशवंत नगर, सांगली	३८४०००
१५		भगिनी निवेदीता प्रतिष्ठाण संचलित, एडसग्रस्त मुलांचे बालगृह, यशवंत नगर, सांगली	४२२४००
१६		पाठक अनाथाश्रम संचलित मिरज पाठक अनाथालय, मिरज जि. सांगली	१७२८००
		एकूण	१८६२४००

अ.क्र.	जिल्हा	संस्थेचे नाव	वितरीत करण्यात येत असलेले अनुदान
१	२	३	४
१७	कोल्हापुर	जिल्हा परिविक्षा अनुरक्षण संघटना, कोल्हापुर, संच कै.डॉ.अहिल्याबाई शंकरराव दाभोळकर कन्या बालगृह, कोल्हापुर	१०६९०००
१८		कागल एज्युकेशन सोसायटी संच.देवचंद शहा बालगृह, आलकाशेती फार्म, सांगव रोड, ता.कागल, जि.कोल्हापुर	२४६०००
१९		कागल एज्युकेशन सोसायटी संच.वाय.डी.माने बालगृह, आलकाशेती फार्म, सांगव रोड, ता.कागल, जि.कोल्हापुर	१०३३०००
२०		एस.ओ.एस.बालग्राम संच.दिलीपसिंहराजे घाटगे बालगृह, पन्हाळा, कोल्हापुर	५१८०००
२१		जिल्हा परिविक्षा अनुरक्षण संघटना, कोल्हापुर, संच अनिकेत निकेतन बालगृह, कोल्हापुर	३७७०००
		एकूण	३२४३०००
२२	सोलापुर	बी सी गर्ल्स हॉस्टेल रेल्वे लाईन सोलापूर	२८८०००
		एकूण	२८८०००
२३	नागपुर	सर कस्तुरचंद डागा बालसदन संचलित बालगृह, कामठी, जि.नागपूर	४०००००
		एकूण	४०००००
२४	वर्धा	शारदा कला व सांस्कृतिक मंडळ वर्धा संचलित उषःकाल बालगृह, नालवाडी, ता.जि.वर्धा	३८४०००
		एकूण	३८४०००
२५		स्वामी विवेकानंद मुलांचे बालगृह, राजुरा, ता.राजुरा, जि.चंद्रपुर	२३०४००
२६	चंद्रपुर	श्री लाल बहादूर शास्त्री शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर द्वारा संचलित जिजामाता बालगृह, मानीकगड सिमेंट गेट समोर, जिवती रोड, ता.कोरपना जि चंद्रपूर	१८२४००
		एकूण	४१२८००
२७	गडचिरोली	लोकमंगल संस्थाद्वारा संचलित अहिल्यादेवी बालसदन घोट ता.चार्मोशी जि.गडचिरोली	३४५६००
		एकूण	३४५६००

अ.क्र.	जिल्हा	संस्थेचे नाव	वितरीत करण्यात येत असलेले अनुदान
१	२	३	४
२८	भंडारा	पंकज बहु. शिक्षण संस्था संचलित आश्रय बालगृह आमगांव, जि.भंडारा	३४५६००
२९		रोहिणी कल्याणकारी संचलित रमाबाई मुलींचे बालसदन आमगाव, जि.भंडारा	५७६००
		एकूण	४०३२००
३०	औरंगाबाद	ज्योती सोसायटी संचलित विद्यादिप होलीक्रॉस विद्यादिप मुलींचे बालगृह, होलीक्रास कॉन्हेट ३४ छावणी, औरंगाबाद.	१४०१६००
३१		लायन्स बालसदन, गुरु तेक बहादुर हायस्कूल च्या बाजुला, न्यु उस्मानपुरा औरंगाबाद.	२८८०००
		एकूण	१६८९६००
३२	परभणी	सामाजिक आर्थिक विकास संस्था स्वप्नभूमी केरवाडी, ता.पालम, जि.परभणी	९६००००
		एकूण	९६००००
३३	उस्मानाबाद	राष्ट्र सेवादल पुणे संच आपल घर बालगृह नळदुर्ग ता.तुळजापुर जि.उस्मानाबाद	३२६४००
		एकूण	३२६४००
		एकूण आवश्यक तरतूद	१७९१६७२२

(डॉ.निलेश ज. पाटील)
कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन